

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक, क्रमांक: अकपा-१००३/प्र.क्र. ५१/२००३/आठ,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक : २९ ऑक्टोबर, २००३

- संदर्भ:- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,
दिनांक २६ ऑक्टोबर, १९९४.
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकपा-१०९३/२३३५/प्र.क्र.९०/९३/आठ,
दिनांक १२ मार्च, १९९७.
३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकपा-१०००/प्र.क्र.२०/२०००/आठ,
दिनांक २८ मार्च, २००१.
४) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: अकपा-१००३/प्र.क्र.२५/२००३/आठ,
दिनांक १३ जून, २००३

परिपत्रक

शासन सेवेत असतांना दिवंगत/सक्षम वैद्यकीय प्राधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णता सेवानियुक्त गट 'क' व 'ड' च्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना काही अटी व शर्तीच्याअधीन राहून अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासंबंधी संदर्भाधीन १ ते ४ मधील शासन निर्णयात सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

२. अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रचलित तरतुदीनुसार कमाल वयोमर्यादेची अट विहित करण्यात आलेली नाही. त्याशिवाय केवळ कर्मचाऱ्याच्या विधवांना केवळ गट 'ड' मधील पदावर नियुक्ती करावयाची असल्यास शैक्षणिक अर्हातेची अट शिथिल करण्याची तरतुद संदर्भाधीन क्रमांक १ येथील दिनांक २६-१०-१९९४ च्या शासन निर्णयात केलेली आहे. या व्यतिरिक्त अनुकंपा नियुक्तीसाठी कोणत्याही अटी व शर्ती शिथिल करण्यात आलेल्या नाहीत. सदर दिनांक २६-१०-१९९४ च्या शासन निर्णयात अनुकंपा नियुक्तीकरिता इतर कोणतीही अट शिथिल करण्यास शासन सक्षम नाही असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.

३. शासन निर्णयातील सदर तरतुदी सुस्पष्ट असतांना देखील बऱ्याच विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनुकंपा नियुक्तीकरिता वर नमूद केलेल्या अटीव्यतिरिक्त इतर अटी शिथिल करण्याकरिता सातत्याने प्रस्ताव प्राप्त होत असतात. अटी व शर्ती शिथिल करण्याचे अधिकार शासनाला नसतांना देखील अशा स्वरूपाचे प्रस्ताव विचारात घेण्यामुळे शासनाच्या आदेशांचे उल्लंघन होते आणि अनुकंपाच्या अटी शिथिलक्षम आहेत असा गैरसमज पसरतो. परंतु या अटी व शर्ती शिथिलक्षम नसल्याने ही सर्व प्रकरणे सामान्य प्रशासन विभागात अमान्य केली जातात. नियमांना धरून नसलेली प्रकरणे/शासन सक्षम नसलेली प्रकरणे यास्तव विभागांनी सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करू नयेत. केवळ गट 'ड' मधील नियुक्तीसाठी कर्मचाऱ्यांच्या विधवांना शैक्षणिक अर्हातेत जी शिथिलता दिली आहे ती योग्यता अन्य कोणत्याही अटी व शर्ती शिथिल करण्याचे कोणतेही प्रस्ताव विभागांनी विचारात घेऊ नयेत अशा सूचना या परिपत्रकाद्वारे सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत.

कु. प्र. प.

४. अनुसूचीय विद्युत्तीय प्रकाश विभाग/कार्यालयात प्राप्त शास्त्रानंतर त्याची संपूर्ण शहानिशा
एकत्रित करावी. याची एक प्रतीती पूर्णता होत असत तसेच ते प्रकाश विभागात ध्यायत
नसल्या नंतर त्याच्या खालपर छविक उत्तर देऊन निकालात काढावेत. त्यानंतर प्रकाश शाखेत
प्रत्येक दिवसा/प्रत्येक दिवस सादर करायची आवश्यकता नाही. सर्व विद्युत्तीय
अधिकार्यांनी/विभागांनी/कार्यालयांनी या सुचनांचे काटेकोर पालन कराय प्रत्ये निदेशात खबरदारी घेत
वाटे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे कार्यालय आहे असे सांगितले.

प्रकाश सोवनी
उप सचिव, नहाराष्ट्र कागज

97.

राज्यपालिका सचिव, राजभवन मातल्ला हिल, मुम्बई - ४०० ०५२

मुख्य मंत्री यांचे प्रधान सचिव

उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.

सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सांचे.

- * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
- * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने)
- * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई (पत्राने)
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- * राज्य निवडणूक आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, नवी प्रशासकीय भवन, संत्रालयासमोर, मुंबई
- * सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई.
- * सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानपरिषद) मुंबई.
- महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा व परीक्षा), मुंबई.
- महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखा व परीक्षा), नागपूर.
- महालेखापाल महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
- महालेखापाल महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता), नागपूर.
- शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव.
- अधिरान व लेखा अधिकारी, मुंबई.
- निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे) कोकण भवन, नवी मुंबई.
- सर्व विभागीय आयुक्त.
- सर्व जिल्हाधिकारी.
- सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- सर्व जिल्हा कोठागार अधिकारी.
- सर्व संत्रालयीन विभाग (सामान्य प्रशासन विभागासह)
- निरनिराल्या संत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
- सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.
- निहाय मदीं